

## **Dhruv Consultancy Services Limited**

501, Plot No. 67, Pujit Plaza, Opp. K-Star Hotel, Sector-11, C.B.D. Belapur, Navi Mumbai – 400 614 Telefax No. +91 022 27570710, Mobile No. 9619497305, Website: www.dhruvconsultancy.in Email ID: services@dhruvconsultancy.in, info@dhruvconsultancy.in, CIN No. L74999MH2003PLC141887

DHRUV /OUTWARD/2023-24/2101

September 01, 2023

Corporate Relationship Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Fax No. 022-22723121/3027/2039/2061

Security Code: 541302, Security ID: DHRUV

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai -400 051

Fax No. 022-26598120/38 **Scrip Symbol: DHRUV** 

Dear Sir/Ma'am,

**Re:** ISIN - INE506Z01015

Sub: Intimation under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to the captioned subject and in compliance with MCA circular No. 10/2022 dated 28th December, 2022 read together with circular no. 02/2022 dated 5th May, 2022 and various other circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P /2022/62 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/PoD-2/P /CIR/2023/4 dated 5th January, 2023, please find enclosed copies of the newspaper advertisement in respect of information regarding e-voting particulars of 20th Annual General Meeting (AGM) scheduled to be held on 25th September, 2023 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), as published in the newspaper(s).

We request you to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, for **DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED** 

TANVIT AUTI Managing Director DIN 07618878

Encl: As above

Place : Mumbai Date: 31.08.2023 AJCON GLOBAL SERVICES LTD.

Regd. Off.: A-408, Express Zone, Near Patel's,
Western Express Highway, Goregaon - E, Mumbai-63.
CIN: L74140MH1986PLC041941 Tel: 022-67160400
Fax: 28722062 Email: ajcon@ajcon.net

PUBLIC NOTICE - 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY SCHEDULED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM).

OTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the fembers of the Ajcon Global Services Limited (the Company) will be held or Thursday, September 28, 2023 at 11:00 am (IST) through Video Conferencing VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circulars dated April 08, 2020, April 13,2020 and May 05, 2020, January 13, 2021 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs MCACirculars) and Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and January

05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM. In compliance with above mentioned MCA and SEBI circulars, the Notice of the 36th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.ajcononline.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com. As per the MCA Circulars and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Repot wil be sent to any shareholder. The VC/ OAVM facility will be provided by the Central Depository Services Limited

(CDSL) and the detailed instruction for remote e-voting or e-voting during the AGM and the details for attending the AGM through VC/ OAVM will be provided in the Notice of AGM and the members attending the AGM through VC/ OAVM will also be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Members are requested to carefully read all the notes and instructions set out in the notice of AGM for joining and manner of casting votes hrough remote e-voting.

Shareholders will have an opportunity to exercise their voting rights to vote on the resolutions proposed to be passed at the AGM through remote e-voting or remote e-voting facility provided by the company prior to the AGM. In order to avail the said facility the members who have not registered/ updated their email id and mobile number may register / update email addresses by following mode: a)For Physical Shareholders - please provide necessary details like Folio No

Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@ajcon.net.

b)For Demat Shareholders - please register/update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP)
The above information is being issued for the information and benefit of the

For Ajcon Global Services Limited

Puspraj R. Pandey

Conart Engineers Limited ™

\*Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai-400052, Maharashtra CIN: L45200MH1973PLC017072

**NOTICE OF BOOK CLOSURE AND E-VOTING** 

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company wi main closed from Wednesday, 20th September, 2023 to Tuesday, 26th September

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Reguirements) Regulations 2015 and Secretarial Standard 2 on General Meeting, the Company is pleased to provide the e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically on al resolutions set forth in the Notice of Annual General Meeting, through e-voting facility provided by National Securities and Depositories Limited. (NSDL).

- 19th September, 2023.
- The e-voting shall continue from Saturday, 23rd September, 2023 at 09.00 a.m

ie Company has appointed Mr. Sanjay Dholakia, Company Secretary in Practice (Membership No. 2655) of M/s. Sanjay Dholakia & Associates, as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner.

he results of the voting will be declared within 48 hours from the conclusion of the 49" AGM. The declared results, along with the Scrutinizer's Report, will be available forth with on the Company's website under the Investors section. Such results will also be forwarded by the Company to BSE Limited where the securities of the Company are

isted (www.bseindia.com). For Conart Engineers Limited

Date: 1st September, 2023

Kavaljitkaur Dhillon Company Secretary

RUSHIL DECOR LIMITED

Regd. Office: S. No. 125, Near Kalyanpura Patia, Village Itia, Gandhinagar mansa Road, Ta. Kalol, Dist. Gandhinagar-382845, Gujarat, India.

RUSHIL Corporate Office: Rushil House, Near Neelkanth Green Bungalow, Off Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380058, Gujarat, India.

Ph: +91·79·61400400 | Fax: +91·79·61400401 Email: ipo@rushil.com | Website: www.rushil.com CIN: L25209GJ1993PLC019532

Notice is hereby given that in compliance with General Circular No. 20/2020

dated May 05, 2020 and 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read together with other relevant circulars issued by MCA in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "Circulars") and in compliance with all other applicable laws, the 29th Annual General Meeting ("AGM") of the members of RUSHIL DECOR LIMITED will be held at 11.15 A.M. on Monday. 25th day of September, 2023 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (RTA)/Depository Participants. Members holding shares in dematerialized mode and whose e-mail address are not registered, are requested to register their e-mail addresses with their relevant Depository Participants. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will also be available on the Company's website at www.rushil.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindla.com and at National Stock Exchanges of India limited at www.nseindia.com and the AGM Notice will also available on the website of NSDL (agency for providing the Remote e-voting facility) at https://www.evoting.nsdl.com/ in due course. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date Friday, 15th day of September, 2023 may cast their vote electronically on the business as set in the notice of AGM through electronic

The Remote e-voting shall commence on Thursday, 21" day of September, 2023 (9:00 AM IST) and end on Sunday, 24th day of September, 2023 (5:00 PM IST).

set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of remote e-voting and e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not

Company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the Members.

Hasmukh K. Modi

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my client viz. Mrs. Usha Sherigar and Mr Mahesh Sherigar have purchased Flat no. 102, on 1st Floor, area admeasuring 710 Sq. Ft. Built Up area, in the Building known as "SHREE DATTA NAGARI COMPLEX" Building No. A/10, constructed on the land bearing Survey no. 100/ and 101/3 lying, being & situate at Village –Purna, Taluka- Bhiwandi and District – Thane from Seetabai Vaze and others through it's POA holder Suresh Patil, Shugatan and Rahul Keni vide Agreement for sale dated 13/02/2020 bearing Doc No. BVD1-1295-2020 and further intended to mortgage the captioned flat

If any person / anybody is having objection, claim, interest, dispute in the above said property/Flat, due to unregistered development agreement he/she/they may call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 1 days from the date of this publication. Failing which it shall be presumed that there is no claim over the said property.

> Dr. Survakant Sambhu Bhosale (Advocate) Office Address: - 301, 3rd Floor, Matoshree Bldg. Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka, Talaopali, Thane (West), Pin - 400 602.

केनरा बैंक Canara Bank

Mumbai Girgaum Branch, Regional Office: Mumbai (South) Prarthana Samaj Building, Raja Ram Mohan Rai Road, Girgaum, Mumbai - 400 004. Phone: 23821834 Email : cb0204@canarabank.com

### Appendix IV POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, Girgaum Branch appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred as "the Act") and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 29/12/2021 calling upon the Borrowers/ Guarantor/ Mortgagor M/s. Four Men Textile International, Mr. Sandeep Subhash Agarwal, Smt. Nishi Sandeep Agarwai & M/s. Vibhvanya Mercantile India Pvt. Ltd to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,10,38,359/- (Rupees Four Crore Ten Lac Thirty Eight Thousand Three Hundred Fifty Nine Only) with Further interest due and other costs within 60 days from the date of receipt of

The Borrowers/ Guarantors/ Mortgager having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Guarantor/ Mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said Rules on this 29th day of August of

The Borrowers/ Guarantors/ Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank for an amount of Rs. 4,10,38,359/- (Rupees Four Crore Ten Lakh Thirty Eight Thousand

**Description of immovable property** All that part and parcel of Gala No. 155, 1st Floor, Building No. 6, Udit Mittal Industries Premises CHS Ltd., "Sanjay Building" Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, CTS No.1637, Village Marol, Andheri East, Mumbai 400059 admeasuring about 422 Sq. Yards equivalent to 74.97 Sq. Mts. Property in the name of Mortgagor: M/s. Vibhvanya Mercantile India Pvt. Ltd,

of Act, in respect of time available redeem the secured asset.

Site / Apartment Boundaries : North : Building No. 9, South : Building No. 5, East: Gala No. 154. West: Gala No. 156.

Date : 29/08/2023 Place : Mumbal

Authorized Officer

For Canara Bank

Regd. Office: 204. Raheia Centre. Free Press Journal Marg. 214, Nariman Point, Mumbai 400021;

Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354;

Email: investors@ekc.in ; Website: www.everestkanto.com

NNUAL GENERAL MEETING AND E-VOTINEG INFORMATION Notice is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of the Members of Everest Kanto Cylinder Limited (the Company) will be held on Friday, September 22, 2023 at 4:00 p.m. IST, through Video Conference (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the Ordinary as well as Special Business, as set out in the

In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with the other relevant circulars on the subject, including General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBUHO/CFD/PoD-2/P/CIR/202314 dated January 5, 2023, the Company has on August 29, 2023 sent the Notice of 44th AGM along with the Annual Report 2022-23 through electronic

Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com\_and www.nseindia.com, respectively and on the website of Link Intime India Private

Limited, Registrar and Transfer Agent of the Company. Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014; Secretarial standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is providing to its Members facility to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed at the 44" AGM by electronic means (remote e-voting). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the 44th AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility. Information and instructions relating to e-voting have been sent to the Members through e-mail. The manner of remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 44th AGM and is also available on the website of the Company and the Stock Exchanges. If a Member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

The remote e-Voting facility would be available during the following period:

the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, September 15, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the 44th AGM on September 22, 2023. Members who have cast their vote on Resolution(s) by remote e-Voting prior to the 44th AGM will be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such Resolution(s) again. Members are requested to note the following contact

details for addressing queries/grievances related to e-voting, if any: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL)

Central Depository Services (India) Limited

Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the

their e-mail address are requested to register/update their e-mail address with their respective Depository Participant(s), where they maintain their demat accounts.

The Board has appointed Mr. Aashish K. Bhatt, Practicing Company Secretaries, as Scrutinizers to scrutinize the e-voting in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the 44th AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, website of CDSL and communicated to the Stock

Pursuant to Section 91 of the Act read with relevant Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from

Members may note that the Board, at its meeting held on May 29, 2023, has recommended a final dividend of ₹ 0.70 per share subject to approval of Members at the ensuing AGM. The record date for the purpose of final dividend is Friday. September 15, 2023. The final dividend, once approved by the Members at the ensuing AGM, will be paid on or after September 27, 2023 net of TDS, if any, electronically through various online transfer modes to those Members who have updated their bank account details.

No.DDR1/MUM/Notice/1622/2023 Date: 30/08/2023 Seal

of conveyance by the Applicant Society

(Nitin Kale) Competent Authority and District Deputy Registrar,

केनरा बैंक Canara Bank 🛆

ARM BRANCH - I Mumbai:- 37, Khsamalaya, Opp Patkar Hall, New Marine Lii Thackersay Marg, Mumbai - 400 020, Email : Cb2360@canarabank.com Tel. - 022-22065425/30, Web : Www.canarabank.com

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]

ava, Opp Patkar Hall, New Marine Lines

28th September, 2023, at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of 42nd AGM of the Company. Members will be able to attend and participate in the AGM by

VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/ Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. The Company has engaged services of Bigshare Services Private Limited (" Bigshare") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 42nd AGM, Additionally, the Company through Bigshare Services Private Limited, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting').

The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting for the members including those who are holding shares in physical form or those who have not registered their email addresses with the Company; and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM which will be emailed in due course.

The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 42nd AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM. The Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will also be made available on the Company's website at www.coastalcorp.co.in, and website of the stock exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at www.nseindia.com

For Coastal Corporation Limited THOTTOLI VALSARAJ ManagingDirector

Place: Visakhapatnam

Date: 01-09-2023

DIN-00057558

DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED CIN: L74999MH2003PLC141887 Regd. Office: 501, Pujit Plaza, Palm Beach Road, Sector - 11, Opp. K-Ster Hotel, Near CBD Station,
CBD Belapur, Navi Mumbai-400614, Meharashtra
mail: cs@dhruvconsultancy.in • Website: www.dhruvconsultancy.in

Tel • Fax: +91 22 27570710 NOTICE OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND E-VOTING INFORMATION NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 20th Annual General Meeting ("AGM") of the Members of Dhruv Consultancy Services Limited will be held on Monday, September 25, 2023 at 11.30 a.m. through electronic mode [video conference ("VC") or other audio visual means ("OAVM")], to

sses as detailed in the Notice dated August 28, 2023. In accordance to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and 28th December, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars'), and CircularNos.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 respectively (collectively referred to as 'SEBI Circulars') holding of the Annual General 5, 2023 respectively (collectively referred to as SEBI Circulars) notating of the Annual General Meeting ('AGM') through VC/OAVM, the Company has sent the Notice of the 20th AGM along with Annual Report for FY 2022-23 on Thursday, August 31, 2023 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and NSDL/Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide aforesaid MCA and the SEBI Circulars. The Notice and the Explanatory Statement of the 20th AGM is available on the website of the Company at

www.dhruvconsultancy.in on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and BOOK CLOSURE NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and

Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed max are register or members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive), for the purpose of 20th AGM. VOTING THROUGH ELECTRONIC MODE

In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, the members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services/facilities provided by NSDL, on the resolutions set forth in the Notice The details pursuant to the provisions of the Act, the Rules and the Regulations for the infi

The remote e-voting period begins on Friday, 22<sup>rd</sup> September, 2023 at 9.00 A.M. and ends on Sunday, 24th September, 2023 at 5.00 P.M. IST. During this period the members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. September 18, 2023 may cast their vote electronically. Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 P.M. IST on September 24, 2023 and e-voting module shall be disabled by NSDL for

The voting facility through electronic voting system shall be made available during the AGM and members attending the meeting through VC/OAVM who have not casted their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be able to exercise their vote. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend AGM but shall not be entitle to cast their vote again.

Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 18, 2023 shall be owners maintained by the depositories as on the cut-on date its. September 16, 2025 shall be entitled to avail the facility of electronic voting as well as voting at the AGM. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM for the information A person who becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding

ares as on the cut-off date may follow the procedure of obtaining User ID and passwor n case of queries connected with e-voting, the members can refer to the Frequently As

Questions (FAQs) and e-voting user manual, available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at 022 - 4886 7000 and 022-2499 7000. Alternately, the members can also address the grievances to the Company Secretary at cs@dhruvconsultancy.in. By Order of the Board of Directors For DHRUY CONSULTANCY SERVICES LIMITED

Tanvi T. Auti

Managing Director DIN: 07618878

Co-operative Societies, Mumbai (1) City

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act \$4 of 2002), (hereinafter referred to as 'the Act') and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 05/03/2015 calling upon the borrowers/guarantors of M/s. Wood Craft (Partnership Firm) and also the owners of the property/ surety to repay the amount mentioned in the notice, being Rs. 2,24,94,705.98 (Rupees Two Crore Forty Nine Lakh Ninety Four Thousand Seven Hundred Five and Paise Ninety Eight Only) as on 28/02/2015 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/03/2015 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is because to the horrower.

the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 29.08.2023

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, ARM 1 Branch, Mumbal for an amount of Rs.12,39,65,83.04 (Rupees Twelve Crore, Thirty Nine Lakhs, Skty Five Thousand, Five Hundred Eighty Three only) as on 31/07/2023 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/08/2023.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in

etc from 01/08/2023.
The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

EMT of Flat no 701 A7, Wafa Towers CHS Ltd. Sharifa Road, Amrut Nagar Opposite Amara Hospital, Kausa, Mumbra (E) Thane 400-612, S No 25/1 Village Kausa (adm. 535 Sq. Ft) in the name of Mohd Rais.

Sd/-

COASTAL CORPORATION LIMITED

CIN: L63040AP1981PLC003047 15-1-37/3, Jayaprada Apartments, Nowroji Road, Maharanipeta, Visakhapatnam–530002, A.P. India.

Ph: 0891-2567118, Website: www.coastalcorp.co.in Email: secretarialdept@coastalcorp.co.in, cs@coastalcorp.co.in

NOTICE OF FORTY SECOND (42<sup>nd</sup>) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC)/

Members are hereby informed that Forty Second (42nd) Annual

General Meeting ('AGM') of the Shareholders of Coastal

Corporation Limited ("the Company") will be held on Thursday,

OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

AUTHORISED OFFICER CANARA BANK, ARM-I BRANCH

Date: 29.08.2023

**Managing Director** 

Raghvendra Nath

MADHYA PRADESH TOURISM **BOARD (MPTB)** 

LADDERUP WEALTH MANAGEMENT PRIVATE LIMITED

Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai-400051,

For Ladderup Wealth Management Private Limited

Email: compliance@ladderup.com. Tel: +91 22 42466363

CIN: U74140MH2008PTC177491

Fax: +91 22 42466364

(Investment Advisors), Regulations 2013.

SEBI Registration No.: INA000015835

Category of Intermediary with SEBI: Investment Adviser

from the date of this notice

Place: Mumbal

Date: 31<sup>st</sup> August 2023

.adderup Regd. Off: A-102, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg,

**PUBLIC NOTICE** 

Surrender of SEBI Investment Adviser registration no. INA000015835 by Ladderup Wealth Management Private Limited

Ladderup Wealth Management Private Limited (LWMPL) is registered with SEBI

as Investment Adviser under Securities and Exchange Board of India

(Investment Advisors), Regulations 2013, bearing SEBI Registration No.

INA000015835. LWMPL is surrendering the SEBI Registration under SEBI

In view of the same, any aggrieved party may make any representation against

the surrender before company and/or SEBI (www.scores.gov.in) within 15 days

Maharashtra Website: www.ladderupwealth.com.

CIN: U75302MP2017NPL043078 Tel.: (0755) 2780600, www.tourism.mp.gov.in

6th Floor, Lily Trade Wing, Jahangirabad, Bhopal

NIT No.: 5619/PUB/MPTB/2023 SYSTEM No. 2023 MPTB 303541 1st September, 2023

'EOI for Empanelment of State Level Agencies for

Marketing Campaign, Creative and Printing Services' MPTB invites offers for "EOI for Empanelment of State Level Agencies for Marketing Campaign, Creative and Printing Services". Terms and Conditions can be downloaded from website www.tourism.mp.gov.in and https://www. mptenders.gov.in. For any other information, Contact +91-9407057416 or E-mail at cs.mptb@mp.gov.in Last date for online submission of EOI is 25.09.2023, 15:00 hrs.

MANAGING DIRECTOR M.P. Madhyam/111753/2023 District Deputy Registrar, Co-operative Societies.

Mumbai (1) City Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001 FOR DEEMED CONVEYANCE OF

Application No. 26/2023

Chairman/Secretary, New Green Lawns CHS Ltd, Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, .....Applicant TPS III, Mahim, Mumbai-400 016

1. i)Mr. Sitaram Sama Dhanu 122/B, Sai Ashram, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050

ii) a) Smt. Chandra Dattaram Foman b) Mrs. Shobha P. Gavaskar c) Ms. Simi D. Foman

2. M/s. Rizvi Estates and Hotels Pvt, Ltd.

d) Mr. Sunil D.Foman the legal heirs of the deceased Shri Dattaram Devchand Foman

Rizvi House, 1"Floor, Hill Road, Bandra, Mumbai -400 050 Chairman/ Secretary

122/C, Sai Kutir, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050

Green Lawns CHS Ltd. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai-400 016 .....Opponents All the concerned persons take notice that New Green Lawns CHS td. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai- 400 016. has applied to this office on Dated 17.07.2023 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale,

nanagement and Transfer Act, 1963) of the properties mentioned below. Hearing of the said application was kept on 29.08.2023. For said hearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles o natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt.14.09.2023 at 3.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remai

present by non applicant will result in ex-partee hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY Place of land situated at CS No.850, Final Plot No. 643 & 645, TPS III, Mahim Division, Mumbai- 400 016 admeasuring about **849.67 meters** or thereabouts together with the building standing/constructed requested o conveyance by the Applicant Society

hose who have interest in said property may submit their say writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai No.DDR1/MUM/Notice/1623/2023 Date: 30/08/2023 Seal

(Nitin Kale) Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies,

Mumbai (1) City Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 00 FOR DEEMED CONVEYANCE OF

Application No. 25/2023 Chairman/Secretary, Green Lawns CHS Ltd, Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road. ....Applicant

TPS III, Mahim, Mumbai-400 016 1. i)Mr. Sitaram Sama Dhanu

c) Ms. Simi D. Foman

d) Mr. Sunil D.Foman

122/B, Sai Ashram, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050 ii) a) Smt. Chandra Dattaram Foman b) Mrs. Shobha P. Gavaskar

the legal heirs of the deceased Shri Dattaram Devchand Foman 122/C, Sai Kutir, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050 2. M/s. Rizvi Estates and Hotels Pvt. Ltd.

Rizvi House, 1st Floor, Hill Road, Bandra, Mumbai -400 050 3. Chairman/ Secretary New Green Lawns ČHS Ltd.

Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III. Mahim, Mumbai-400 016 ....Opponents All the concerned persons take notice that Green Lawns CHS Ltd. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai- 400 016. has applied to this office on Dated 17.07.2023 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale

nanagement and Transfer Act, 1963) of the properties mentioned below. Hearing of the said application was kept on 29.08.2023. For said hearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt.14.09.2023 at 3.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remain present by non applicant will result in ex-partee hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Place of land situated at CS No.850, Final Plot No. 643 & 645, TPS III Mahim Division, Mumbai- 400 016 admeasuring about 1536.63 meter:

or thereabouts together with the building standing/constructed requeste

Those who have interest in said property may submit their say in vriting with evidence within 15 days from the date of publication of this otice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that obody has any objection and further action will be taken Place: Mumbai

Place: Mumbal Date: August 31, 2023

Date: 31.08.2023 Place: Ahmedabad

nembers of the Company and is in compliance with MCA and SEBI Circulars.

Company Secretary & Compliance Officer

(0) +91(265)2330946 E-mail: celcs@conartengineers.com,

2023 (both days inclusive) for the purpose of 49th Annual General Meeting.

the Members are informed that: The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Tuesday

(IST) to Monday, 25th September, 2023 at 05.00 p.m. (IST). The voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or Monday, 25th September, 2023.

The Members are requested to carefully read the instructions pertaining to the e-voting provided in the notice of the Annual general Meeting which is also displayed on the website of the company and its RTA.

NOTICE OF 29<sup>TH</sup> (TWENTY NINTH) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO ONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

the AGM is provided in the Notice of AGM.

Pursuant to Provision of Section 91 of the Companies Act 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Saturday, 16th day of September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive) for the purpose of determining the entitlement of final dividend of ₹ 0.50 (fifty paisa) per equity share of ₹ 10/- each (@5%) as recommended by the Board, for the financial year 2022-23 on the paid up equity share capital of the Company, if declared at the ensuing Annual General Meeting.

voting system of NSDL from a place other than venue of AGM (Remote e-voting).

registered their email addresses are provided in the Notice to the members. Members may please note that in terms of aforementioned Circulars, the

For, Rushil Decor Limited

**Company Secretary** 

Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as

with Piramal Capital and Housing Finance Limited. AND WHEREAS By Unregistered Development Agreement Seetabai Vaze and others granted development rights in respect of Survey no. 100/2 and 101/3 to Suresh Patil, Shugatan and Rahul Keni.

सिंडिकेट Syndicate

said notice.

the Year 2023. Three Hundred Fifty Nine Only) and further interest & expenses thereon.
The Borrowers' attention is invited to Provisions of Sub section {8} of section 13

bounded by:

EKC EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Notice of the 44th AGM.

mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent/Depositories. The Annual Report 2022-23 along with the Notice and Explanatory Statement of 44th AGM has been uploaded on the website of the Company at www.everestkanto.com under Investors section and on the website of the Stock Exchanges, i.e., BSF

Commencement of From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 19, 2023 remote e-Votino End of remote e-Voting Up to 5.00 p.m. (IST) on Thursday, September 21, 2023 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of Members or in

A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free no: 1800 22 55 33. Manner of registering / updating email addresses is as below:

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/updated

Saturday, September 16, 2023 to Friday, September 22, 2023 (both days inclusive).

Vishal Totla

Place: Mumbai Date: August 31, 2023

Company Secretary & Compliance Officer

Company www.everestkanto.com ) duly filled and signed along with requisite documents to Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in

Exchanges where the Company's shares are listed.

By Order of the Board of Directors **Everest Kanto Cylinder Limited** 

# हिंदू प्रथा व परंपरा पुढे नेण्याचे काम ही सर्व मंडळी करतात : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

डोंबिवली, दि, ३१ ( वार्ताहर ) : आम्हा सर्वांना या सर्व पारंपरिक गोर्ष्टींचा प्रचंड अभिमान आहे. आमच्या बरोबर असणारी ही सर्व मंडळी हिंदू सणउत्सव मोठया उत्साहात साजरा करताना दिसतात. खऱ्या अर्थाने ही प्रथा व परंपरा पुढे नेण्याचे काम ही सर्व मंडळी करत आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत म्हणाले. यावेळी अखिल कोकण विकास महासंघ संस्थापक अध्यक्ष तानाजी परब, सचिव नंदिकशोर राणे, खजिनदार महेश राऊळ, महिला अध्यक्षा सरोज नेरुळकर, सहसचिव अतुल चव्हाण, राहुल साटम, संदीप सावंत, उमेश परब, उपाध्यक्ष हेमंत परब, अर्जुन परब, महिला संपर्कप्रमुख दिशा काटकर, रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा

∭ Change Of Name

NAME FROM BADGOTYA

BADGOTYA (Aadhar card

name) AS PER AFFIDAVIT.

मध्य रेल्वे

रेलनेट/ कम्प्युटर नेटवर्किंग ची तरतूद

व अन्य किरकोळ दूरसंचार कार्य

नेविदा सूचना क्र. DR.N.C.S&T.

Tender.2023.08 वि. २४.०८.२०२३.

उपमुख्य संकेत व दूरसंचार अभियंता

(बांधकाम), टिळक ब्रिजजवळ, मध्य रेलवे,

दादर, मुंबई ४०० ०२८ हे भारताच्या राष्ट्रपर्तीच्या

वतीने व त्यांच्याकरिता खालील कामांकरिता

निविदा मागवीत आहेत. कामाचे विवरण व

त्यांचे ठिकाण : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागा

ध्ये लाँग डिस्टन्स व उपनगरीय ट्राफिकच्या गुड्स

यार्ड व एकत्रीकरण यांच्या युनिफीकेशन सह

कल्याण यार्ड मध्ये विविध ठिकाणी रेलनेट/

कम्प्युटर नेटवर्किंग व अन्य किरकोळ दूरसंचार

कार्य यांची तरतूद. कामाचे अंदाजित मूल्य :

रु. ७,३३,२७,६२५.८४, बोली सुरक्षा

रु. ५,१६,६००.००, निविदा बंद होण्याची

तारीख व वेळ : दि. २६.०९.२०२३ रोजी

३.०० वा. निविदा उघडण्याची तारीखा व

वेळ : दि. २६.०९.२०२३ रोजी ३.३० वा.

वेबसाइट विवरण व सूचना फलक ठिकाण जेथे

तपशील पाहाता येईल : वेबसाइट <u>www</u>.

<u>ireps.gov.in</u> व उपमुख्य संकेत व दूरसंचार

अभियंता (बांधकाम) कार्यालय, मध्य रेल्वे

टिळक ब्रिजवळ, दादर, मुंबई ४०० ०२८ येथे.

शुद्धिपत्रक (काही असल्यास) ते केवळ

तेकीटांकरिता यूटीएस ॲप डाऊनलोड करावा 🕃

जाहीर सूचना

मी माझे अशील, श्री. ज्ञानेश्वर अंबादास

महाराष्ट्र गृह व क्षेत्र विकास प्राधिकरण

(म्हाडा) यांनी रूम क्र. बी-२० मोजम

२५.०० चौरस मीटर बिल्ट अप क्षेत्रफळ

सोसायटी मुलुंड गोकुळ को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात

क्र. १३२०, सर्व्हे क्र. ३८६ भाग, प्लॉट

क्र. ४, रोड क्र. आरएसससी−२, म्हाडा

कॉलनी, मुलुंड पूर्व, मुंबई ४०० ०८१ यांना

श्रीम. लक्ष्मीबाई विष्णू शेतकर यांना

सदर श्रीम. लक्ष्मीबाई विष्णू शेतकर यांचा

मृत्यू दि. २७.०३.१९९६ रोजी झाला

त्यांच्या मागे श्री. उदय विष्णू शेतकर,

श्रीम. मेघना मोहन सांडकेकर उर्फ

कु. पुष्पलता विष्णू शेतकर, श्रीम. सरस्वती

चिंतामण सैल उर्फ कु. मंगला विष्णू शेतकर

व श्रीम. वनिता आत्माराम बेवकर उर्फ

कु. सविता विष्णू शेतकर हे केवळ कायदेशीर

त्यानंतर ना हरकत प्रतिज्ञापत्र व सामान्य

मुखत्यारपत्र दोन्ही दि. १७.०६.१९९६ रोजी

श्री. उदय विष्णू शेतकर, श्रीम. मेघना मोहन

सांदादेकर उर्फ कु. पुष्पलता विष्णू शेतकर

श्रीम. सरस्वती चिंतामण सैल उर्फ कु. मंगला

विष्णू शेतकर व श्रीम. वनिता आत्माराम

बावकर उर्फ कु. सविता विष्णू शेतकर यांनी

सदर रूम क्र. बी-२०, श्री. संतोष मोतीराम

कानडे यांच्या नावे त्यांचे हक्क, अधिकार व

हितसंबंध रिलीज्ड व रिलींकीश्ड केले व

कोणीही अन्य कायेदशीर वारस व प्रतिनिधी

त्यामुळे, नोंदणीकरण करार विक्री

दि. ०८.१२.२००६ श्री. संतोष मोतीराम

कानडे यांनी सदर रूम क्र. बी-२० व शेअर्स

श्री. ज्ञानेश्वर अंबादास नलावडे यांना विक्री

सदर संबंधात कोणतही योग्य दस्तोवज नसून

श्री. उदय विष्णू शेतकर, श्रीम. मेघना मोहन

सांदेकर उर्फ कु. पुष्पलता विष्णू शेतकर, श्रीम. सरस्वती चिंतामण सैल उर्फ

कु. मंगला विष्णू शेतकर व श्रीम. वनिता

आत्माराम बावकर उर्फ कु. सविता

आत्माराम बावकर उर्फ कु. सविता विष्णू

शेतकर व श्री. संतोष मोतीराम कानडे यांनी

सदर रूम संबंधात आम जनतेकडून दावे

सदर श्री. संतोष मोतीराम कानडे यांनी बँकेस

सदर रूम गहाण ठेवण्याकरिता शैक्षणिक कर्ज

प्राप्त करण्याकरिता बँकेस अर्ज केला आहे.

कोणाही व्यक्तीचा सदर फ्लॅट व शेअर्स वा

कोणत्याही भागा विरोधात कोणतेही दावे,

हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच

वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट, भाडेपड्डा,

प्रभार, न्यास, देखभाल, सुविधाधिकार वा

अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा,

हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास

त्यांनी त्यासंदर्भात अधोहस्ताक्षरितांना सदर

७ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात सूचित

करावे अन्यथा माझे अशील यांना सूचित

करावे अन्यथा माझे अशील यापुढे सदर रूम

गहाण ठेवण्यास बँकेच्या नावे कोणतेही दावे

हितेश दिनकरराय पटेल

वकील, उच्च न्यायालय

ब्लॉक क्र. ९, इमारत क्र. २५, श्री गोविंद

नगर सोसायटी, गोविंद नगर, एमसीएफ

क्लबजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४००

दूर. क्र. ९८२०४३०१७८

विचारात घेतले जाणार नाहींत.

दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२३

दिनांकापासून

प्रसिद्धी

वारस व प्रतिनिधी आहेत.

नाही आहे.

मागवीत आहेत.

सूचनेच्या

आवंटित केला.

नलावडे यांच्याकरिता संबंधित आहे.

त्रेबसाइट वर प्रसिद्ध केले जाईल.

BALMUKUND

BALMUKUND

**ADESH** 

AADESH

परिणीती शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष प्रमोद आंब्रे, कार्याध्यक्ष मनीष दाभोळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, राजेश माने, कुडाळ तालुका अध्यक्ष दादा परब आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. व्यस्त कार्यक्रम असूनही या पारंपरिक खेळाचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.नारळी पौर्णिमेनिमित्त अखिल कोकण विकास महासंघाच्या माध्यमातून पारंपारिक खेळ नारळ फोडी आणि सराव दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.पश्चिम विभागात गुप्ते रोडवर दहीहंडी बांधण्यात आली होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण आवर्जून हजर होते. तळ कोकणात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळाला जातो. बुधवारी कोकणवासीय डोंबिवलीकरांनी या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला. सराव दहीहंडी

फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली.

यावेळी चव्हाण म्हणाले, ही लोकं संघटनेच्या माध्यमातून अनेक विषयाला प्राधान्य देत असतात. कोकणातील रेल्वे गाड्यांना दिवा थांबा मिळावा यासाठी अनेक वर्षे सह्यांची मोहीम केली. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन कार्य केलं. त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्या दिवा स्थानकात थांबा मिळत आहेत. अखिल कोकण विकास महामंडळ गेली १८ वर्षे कोकणातील पारंपारिक खेळ नारळ वाढवीने नारळी पौर्णिमेच औचित्य साधून करत आहे. पारंपारिक खेळ पहाण्यासाठी कोकणवासीयांनी खुपच गर्दी केली होती. यावेळी राजेश कदम, डॉ. सर्वेश सावंत, रामचंद्र परब, सुरेश पवार आदी उपस्थित होते.



फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : L65990MH1984PLC032403

नोंदणीकृत कार्यालय : २०२/ए, २ रा मजला, ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला मिल्स

कंपाउंड, एस. बी. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०० ०१३.

दूर. क्र. : ०२२-४२४४१२०० ई-मेल आयडी : finkurvefinancial@gmail.com

३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सभासदांची

३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. २.०० वा.

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करण्यात

मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर समवेत सामान्य सर्क्युलर समवेत

मायक्रोज इंडिया लिमिटेड सीआयएन : L32201MH1988PLC152404

नोंदणीकृत कार्यालय : ४२१, मेकर चेंबर ५, नरिमन पॉइँट, मुंबई ४०० ०२१. ईमेल : microse@rediffmail.com

दूर. क्र. ०२२-२२८२४९८१

कंपनीच्या ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २५ सप्टेंबर, २०२३ रोजी ३.०० वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय पत्ता ४२१, मेकर चेंबर, ५, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१ येथे सूचनेच्या एजीएमच्य तिकाणी कंपनीच्या वित्तीय वर्ष आवेर ३१ मार्च. २०२३ अखेर कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा. २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर टानसफर बुक्स

दि. १८ सप्टेंबर, २०२३ ते २४ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्य हेतकरिता बंद राहिल. सर्व सभासदांना सुचित करण्यात येते की.

१. एजीएमची सूचना व विशेष अहवाल व सामान्य व्यवसाय ईलेक्ट्रॉनिक मीन्स द्वारे मतदाना मार्फत

व्यवहार करण्यात येत आहे.

२. ई-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ (स. ९.०० वा.) सुरु होईल ३. ई-मतदानाची अंतिम तारीख रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) होत

४. परोक्ष ई–मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात दि. १८ सप्टेंबर, २०२३ रोजी अकार्यरत करण्यात येईल. . कंपनी (व्यवसथापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन ॲक्टच्या अनुच्छेद १०० अंतर्गत व सेबी सर्क्युलर अनुसार सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या अनुसार सर्क्युलर सेबी क्र

सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२०/२४२ दि. ०९ डिसेंबर, २०२० अनुसा

सभासद जे त्यांचे परोक्ष ई-मतदान करणार आहेत त्यांनी ई-मतदान पूर्वी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहावे परंतू त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही व एजीएमच्या ठिकाण नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत करावे. . परोक्ष ई-मतदानाकरिता प्रक्रिया व अर्ज :१. डिमॅट स्वरूपात वैयक्तिक सभासर शेअर्स घारक व २. सभासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील धारक व गैर-वैयक्तिक सभासद (प्रत्यक्ष वा) डिमॅट स्वरूपातील

शेअर्स) यांना एजीएमची सूच ७. वैयक्तिक भागधारक यांना संबंधात तांत्रिकी जारी करावं	प्रतिभूती घारक डिपॉझिटरी अर्थात एनएसडीएल व सीडीएसलए मार्फत
लॉगीन टार्बप	हेल्प्रदेस्क नपुणील

लॉगीन टाईप	हेल्पडेस्क तपशील		
एनएसडीएल सह प्रतिभूती	एनएसडीएल हेल्पडेस्क संबंधात evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी व टोल फ्री क्रमांक १-८००-१०२०-९९० व १-८००-२२४-४३० वर संपर्क साधावा.		
सीडीएसएल सह प्रतिभूती	सीडीएसएल हेल्पडेस्क संबंधात helpdesk.evoting@cdsl. com वर विनंती पाठवावी व टोल फ्री क्रमांक ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२-४३ वर संपर्क साधावा.		
८. सभासद सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे व त्यांचे मतदान एजीएमच्या दरम्यान			

 $\mathfrak{f}$ –मतदान प्रणाली मार्फत सक्षम असलेल्या मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. ( $\mathfrak{f}$ मल  $\inf$ o@ bigshareonline.com) वर करावे. . एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता विस्तृत तपशील व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत व एजीएमच्या ठिका

परोक्ष ई–मतदान/ ई–मतदानामध्ये मतदान करणे व एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित अन्य तपशील, माहिती पाहावी. सभासदांनी कृपया सदर काळजीपूर्वक वाचावे.

ए. सभासदांनी त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान मार्फत सभेमध्ये उपस्थित राहावे व मतदान अधिकार पार

बी. एखादी व्यक्तीचे नाव जर सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सएफर एजन्ट मध्ये उपलब्ध नसेल तर निर्घाी तारीख अनुसार ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व एजीएमच्या ठिकाणी बॅलोट पेपर मार्फत करावे. १०. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.microseindia.com</u> वर उपलब्ध आहे.

१९. जर कोणतीही चौंकशी/ तक्रार मतदान संबंधात असल्यास ईलेक्ट्रॉनिक स्रूपात सभासद/ लाभार्थ मालक यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

श्री. श्याम सुंदर अगरवाल संचालक

पत्ता : ४२१, मेकर चेंबर, ५, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. ईमेल आयडी : microse@rediffmail.com दूर. ०२२-२२८२४९८१

ठिकाण : मुंबई दि. ०१.०९.२०२३

अधिक माहितीकरिता कृपया

www.bseindia.com/ www.microseindia.com ला मेट द्यावी.

मायक्रोज इंडिया लिमिटेडकरित श्री. श्याम सुंदर अगरवार

ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड मीआयएन : L74999MH2003PLC141887

कित कार्यालय : ५०१, पुजीत प्लाझा, पाम बीच रोड, सेक्टर ११, के. स्टार हॉटेलच्या समोर, सीबीडी स्टेशनजवळ, सीबीढी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४, महाराष्ट्र

इंमेल आयडी : cs@dhruvconsultancy.in, वेबसाइट : www.dhruvconsultancy.in देलेफॅक्स : +९१ २२ २७५७०७१०

२० वी वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना, मासदांचे रजिस्ट्रर बंद करणे व ई-मतदान माहिर्त

वना याद्वारे देण्यात येते की, ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सभासदांची २० वी वार्षिक सर्वसाघा सभेची सूचना (ए**जीएम) सोमवार, दि. २५ सप्टेंबर, २०२३ रो**जी स. ११.३० वा. दि. २८ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या

मुचनेमध्ये वितृत अहवालवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. गमान्य सर्क्युलर अनुपालन जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे जारी १४/२०२०. १७/२०२० २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२ दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२ व २८ डिसेंबर, २०२२

अनुक्रमे (एकत्रितरित्या एमसी सर्क्युलर म्हणून) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) अनुसार सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ व ५ जानेवारी, २०२३ अनुक्रमे (एकत्रितरित सेबी सर्क्युलर म्हणून संदर्भित) सूचना पाठविली आहे व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवाल गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सभसदांना ईमेल आयडी वर कंपनीच्या रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट अर्थात लिंकइनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंकइनटाईम) व डिपॉझिटरीज वर नोंदणीकृत केली आहे. एबीएमची सूचना आवश्यक प्रत्यक्ष प्रत सदर मसीए व सेबी सर्क्युलर यांच्यासह पाठविण्यात आली आहे. सूचना व २० वी एजीमचा अतिविशेष अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.dhruvconsultancy.in</u> वा स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bscindia.com</u> र

रूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन् भावश्यकता) विनिमयन २०१५ च्या विनियमन ४२ सहवाचन सभासदांचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर बुक्स कंपनीने मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ ते सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान २० व्या एजीएमच्या हेतकरिता बंद राहील. ईलेक्टॉनिक स्वरूपातील मतदान :

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्छेद १०८ अंतर्गत तरतुद अनुसार सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ सुधारित अनुसार व कंपनी कायदा, २०१३ च्या विनियमन ४४ अंतर्गत व नियम यांच्या लागू तरत्दीसह अनुपालन आयोजित केली आहे व सभासदांना त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्याकरिता सूचनेमध्ये कॅपचर्ड केल्यानुसार ई-मतदानाच्या संबंधात सूचना व तपशील अनुसार विहित ठरावांवर एनएसडीएल द्वारे प्रदानित ई–मतदान सर्व्हिसेस/ सुविधांचे प्रदान ॉक्टच्या तरतूदी अंतर्गत विस्तृत अहवाल नियम व विनियमन सभासंदाना खालीलप्रमाणे सूचित केले आहे

परोक्ष ई-मतदानाची सुरुवात शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व परोक्ष ई–मतदान रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) बंद होईल. सदर कालावधीच्य रस्यान कंपनीच्या सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित बाबींवर ईलेक्ट्रॉनिकली दि. १८ सप्टेंबर, २०२३ अनुसार निर्धारित तारखेस मतदान करावे. परोक्ष ई-मतदान एनएसढीएल द्वारे मतदानाकरिता दि. २४ सप्टेंबर, २०२३ सायं. ५.०० वा. भाप्रवे अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई-मतदान सदर तारीख व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल. तभासद एजीएमच्या तारखेस एजीएममध्ये त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाड् शकतात व पुन्हा त्यांना मतदान करत

केवळ तेच सभासद चे सदर एचीएममध्ये आयोजित मतदान व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत करावे व एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करावे. सभासद ज्यांनी एजीएममध्ये उपस्थित राहन परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत . मतदान केले आहेत व निर्घारित तारीखा अनुसार मतदान मार्फत त्यांचे मतदान पार पाढू शकतात. एखादी व्यक्ती सदर हेतुकरिता एजीएमच्या सूचनेमध्ये निर्धारित तारीख अनुसार सभासद नसेल.

एखादी व्यक्ती जर कंपनीची सभासद बनू इच्छित आहे त्यांनी सूचनेची पाठवणी कंपनी करेल व सूचनेमध्ये प्रदानित युजर <mark>श्रायडी व पासवर्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया त्यांनी निर्धारित तारीख अनुसार पाहावी.</mark> नर तुम्हाला कोणतेही तक्रार वा शंका असल्यास तुम्ही Frequently Asked Questions (FAQs) व

–मतदान मॅन्युअल वरील <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाउनलोड सेक्शन अंतर्गत उपलब्ध भागधारक ांच्याकरिता युजर मॅन्युअल पाहावे वा टोल फ्री क्रमांक ०२२-४८८६ ७००० एवं ०२२–२४९९ ७००० वर संपर्क घावा वा cs@dhruvconsultancy.in वर विनंती पाठवावी.

तन्वी टी. औती विकाण : मुंबई दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३



Email. recovery@sdcbank.in पुन:जाहिर लिलाव नोटीस कर्जदार **मे, श्री, बालाजी इंग्पेक्स ( प्रो. श्री, रजत सरेश अगरवाल** ) यांनी दि साहेबराव देशमख को-ऑप, बँव

लि. यांजकडन घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामुळे बँकेने संपूर्ण कर्ज वसलीसाठी दाखल केलेल दाव्यांमध्ये **मा.उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई** (पर<mark>सेवा), यांनी महाराष्ट्र सहकारी</mark> संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये दि. ०१.०३.२०१६ रोजी दिलेल्या कर्जव **आयुक्त व विशेष निबंधक को- ऑप. सोसा. महाराष्ट्र शासन, पुणे** यांजकडुन मला प्राप्त झालेल्या अधिकार अधिन राहुन कर्ज वसुली कामी जप्त केलेली खालील वर्णनाची माहित श्रालेली **मालमत्ता मा. जिल्हा दंडाधिकारी** ठाणे यांच्या दि. ०१.०३.२०१९ च्या आदेशान्वये मा. मंडळ अधिकारी, कोलशेत, ठाणे यांजकइन दि ० ७.० २. २० २ ३ रोजी प्रत्यक्ष ताबा बँकेस मिळाला आहे तरी सदरह मालमत्ता '' **जेथे आहे तेथे '' आणि ''जर्श आहे त्या स्थितीत''** या तत्वानुसार जाहीर विक्रीसाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत

स्थावर मालमृत्ता / मिळकतीचे तपशील कर्जदार, जामिनदार आणि मिळकतीचा तपशील/ क्षेत्रफळ शिल्लक कर्ज रक्कम मे. श्री. बालाजी इंम्पेक्स

१.मे.मानवइस्पातइन्डस्ट्रीज

(प्रो. श्री. रजत सुरेश अगरवाल)

जामीनदार

(प्रो.श्री. भरतसंतोषकुमार गोयल) २. मे. रजत स्टील इंडस्ट्रीज (प्रो. श्री. सुरेश गंगाराम अग्रवाल)

शिल्लककर्जLAABN-१३००११

फ्लॅट क्र. ७०२, ब्रम्हांड फेज-४, को-रू. ६८,६८,५००/ ऑप. हौ. सोसायटी लि., ७वा मजर बिल्डींग नं. सि-४, कोलशेत घोडबंदर रोड, ठाणे (प)-४० ररिया :– ५७० स्क्वे. फूट कारपेट उपरोक्त मालमत्ता हि श्री . रजत सुरे :

( Upset Price)

गगरवाल (प्रो. मे. श्री. बाला इंम्पेक्स) यांच्या मालकीची आहे. रू. ३,४६,४०,६२९/- (as or ३१.०७.२०२३ + पुढील व्याज आणि इतर देय

मिळकत / मालमत्ता " जेथे आहे तेथे " आणि "जशी आहे त्या स्थितीत " या तत्वावर विकण्यात येईर विक्रीच्या अटी व शर्तीसह निविदा प्रपन्ने दि. ०१.०९.२०२३ ते ३०.०९.२०२३ पर्यंत मुख

कार्यालयात **सकाळी १०.०० ते सांय.५.००** च्या दरम्यान उपलब्ध होतील. निविदा प्रपत्राचे शुल्क र निविदा पत्रांसोबत जोडलेल्या अटी आणि शर्ती मान्य झाल्यानंतर संपूर्ण लिहिलेली निविदा प्रपत्रे स्वपत्त्य

लिफाफ्यावर मोहोरबंद करण्यात यावीत त्यासोबत अनामत रक्कम रू. १,००,०००/- ची पे ऑर्डर डिमांड ड्राफ्ट **''दि साहेबराव देशमुख को-ऑप. बँक लि.''** च्या नावाने काढण्यात यावा किंवा एन ई.एफ.टी नावे (IDBI Bank Ltd., Kalbadevi Br. A/c No. १००१०२०००७२६४५, IFSC Code:- IBKL ०००० १०० ) जमा करावेत आणि निवीदा प्रपत्रे दि. ३०.० ९.२० २ ३ रोजी सार्य ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळता) बँकेच्या वरील पत्त्यावर मुख्य कार्यालयात के. वार सी. कागदपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, घराचे विज बिल, भाडे पावती) जमा करण्यात यावे.

सदरील मिळकत दि. १५.०९.२०२३ रोजी दु. १२.३० ते दु. ३.३० या वेळेत निरीक्षणासात '' **मे. श्री. बालाजी इंम्पेक्स (प्रो. श्री. रजत सुरेश अगरवाल) खरेदी निविदा** '' असा उल्लेख मोहरबं

प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा **दि. ० ३.१०.२० २३ रोजी सकाळी ११.००** वाजता वरील पत्त्य

टेंडर भरणाऱ्यांच्या उपस्थितीत उघडल्या जातील. काही कारणास्तव सदरील दिवशी टेंडर्स उघडली न गेर पुढील तारखेची सुचना देऊन त्या दिवशी उपस्थितांसमक्ष टेंडर्स उघडली जातील. ज्याची निविदा स्विकत झालेली आहे त्यांनी मालमत्तेची / मिळकतीची ठरलेल्या विक्री किमतीच्या १५% रक्कम त्वरीत म्हणजे दि. ०३.१०.२०२३ रोजी भरणे आवश्यक आहे व बाकी ८५% खकम १ महिन्या

आत दिनांक ०१.११.२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजेपर्यंत भरावयाची आहे.जर स्विकत खरेदीदाराने संपूर्ण रक्कम ठरलेल्या वेळी भरली नाही तर टेंडर बरोबर भरलेली अनामत रक्कम तसे त्यानंतर भरलेली पार्ट रक्कम बँक जप्त ( Forfeit) करील. सदर विक्री / लिलाव आपल्या नावे कायम न झाल्यास आपण भरलेली अनामत रक्कम परत केली जाईल. तसे

राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेली निविदा / ऑफर्स विचारात घेतली जाणार नाई यशस्वी खरेदीदार यांनी खरेदी रकमेच्या १% टि.डी. एस (आयकर) रक्कम भरणे आवश्यक आहे (आयक

कायदा १९४–१-ओ रूपये ५०.००.०००/- अथवा त्यापेक्षा जास्त रकमेवर ) तसेच सदरचा आयकर फॉर नं, २६ क्य.बी ऑनलाईन भरणे आहे, आयकर खात्यामध्ये ि.डी एस भरल्याची पावती/ प्रमाणपत्र बॅकेस सार . टेंडर फॉर्म घेतल्यानंतर सदरील मालमत्तेसंबंधी/ मिळकती संबंधीचे / सोसायटीचे देणे / बिल्डर्स देणे /कॉर्पोरेशन/सरकारी/निमसरेकारी/स्टॅम्यडयुटी संबंधीचे देणे/सेल्स टॅक्स/इन्कम टॅक्स/वेल्स टॅक्स,विज्

बिल आणि मालमत्तेवरील इतर देय रकमेबाबतची माहिती मालमत्ता खरेदीदाराने स्वतः घेऊन सदरहू देवे रक्कम मालमत्ता खरेदीदाराने स्वतः भरावयाची आहे. कोणत्याही परिस्थितीत वसुली अधिकारी/बँक सर्दर देय रक्कम आणि इतर चार्जेस भरणार नाही, अथवा त्याबाबत उत्तरदायी असणार नाही, ११. टेंडर्स मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१.०९.२०२३

शिक्का

भिमराव कोंडीबा मानकुमरे (मो.क्र.८६९२९२६१२२) वसली अधिकारी

(म.स.सं.अ.१९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये दि साहेबराव देशमुख को- ऑप. बँक लि.



.२०३६९/८७१४. फॅक्स – २ Email. recovery@sdcbank.in पुन:जाहिर लिलाव नोटीस

कर्जदार मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज (प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल) यांनी दि साहेबराव देशमुख को-ऑप. **बँक लि.** यांजकडन घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामळे बँकेने संपर्ण कर्ज वसलीसाठी दाखल केलेल्य ज्ञ्यांमध्ये **मा.उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र शासन, मुंबई ( परसेवा ),** यांनी **महाराष्ट्र सहकारी संस्था प्रधिनियम १९६० चे कलम १०१** अन्वये दि. ०१.०३.२०१६ रोज त्र म.स.सं.अ. १९६० चे कलम १५६ आणि म.सं.संस्था नियम १०७ नुसार मा. अप्पर आयुक्त व विशेष **निबंधक को- ऑप. सोसा. महाराष्ट्र शासन, पुणे** यांजकडुन मला प्राप्त बालेल्या अधिकारास अधिन राहुन कर्ज त्रसुली कामी जप्त केलेली खालील वर्णनाची **माहित झालेली मालमत्तामा. जिल्हा दंडाधिकारी, ठाणे यांच्या दि.** ०५.०३.२०२१ च्या आदेशान्वये **मा. मंडळ अधिकारी / तलाठी कोलशेत, ठाणे यांजकडुन दि**. **० २.० ३.२ ० २ ३** रोजी प्रत्यक्ष ताबा बँकेस मिळाला आहे तरी सदरहु मालमत्ता **'' जेथे आहे तेथे '' आणि ''जशी आहे त्या स्थितीत''** या तत्वानुसार जाहीर विक्रीसाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

स्थावर मालमत्ता / मिळकतीचे तपशील

कर्जदार, जामिनदार आणि	मिळकतीचा तपशील/ क्षेत्रफळ	हातची किंमत
शिल्लक कर्ज रक्कम		( Upset Price)
मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज	फ्लॅट क्र. ७०१, ब्रम्हांड फेज–४, को–	रू. ६८,६८,५००/-
(प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल)	ऑप. हौ. सोसायटी लि., ७वा मजला,	
जामीनदार	बिल्डींग नं. सि-४, कोलशेत,	
१.मे.मानवइस्पातइन्डस्ट्रीज	घोडबंदर रोड, ठाणे (प)-४००	
(प्रो. श्री. भरत संतोषकमार गोयल)	ξου. ————————————————————————————————————	
१) मे, भव्यस्टील्स	एरिया :- ५७० स्क्वे. फूट कारपेट	
(प्रो.श्री.समीर गंगाराम अगरवाल)	उपरोक्त मालमत्ता हि श्री. सुरेश गंगारामअगरवाल	
शिल्लक कर्ज LAABN-१३०००९ &	(प्रो. मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज)।	
LAABN-१३००१२)	यांच्या मालकीची आहे.	
एकुण रू ९,४३,९७,०८६/- (as or		
३१.०७.२०२३ + पुढील व्याज आणि इतर देय	ī	
खर्च )		

मिळकत / मालमत्ता **'' जेथे आहे तेथे '' आणि ''जशी आहे त्या स्थितीत ''** या तत्वावर विकण्यात येईल विक्रीच्या अटी व शर्तीसह निविदा प्रपत्रे दि. ०१.०९.२०२३ ते ३०.०९.२०२३ पर्यंत मुख्य

कार्यालयात **सकाळी १०.०० ते सांय.५.००** च्या दरम्यान उपलब्ध होतील. निविदा प्रपत्राचे शुल्क रू १००/- आहे. (अधिक १८% जी.एस.टी)

निविदा पत्रांसोबत जोडलेल्या अटी आणि शर्ती मान्य झाल्यानंतर संपूर्ण लिहिलेली निविदा प्रपत्रे स्वपत्त्याच्या लिफाफ्यावर मोहोरबंद करण्यात यावीत त्यासोबत अनामत रक्कम रें. १,००,०००/- ची पे ऑर्डर . डिमांड ड्राफ्ट "दि साहेबराव देशमुख् को-ऑप. बँक लि." च्या नावाने काढण्यात यावा किंवा एन ई.एफ.टी किंव् आर. टी.जी.एस व्यारे पढीलप्रमाणे दिलेल्या तपशीलानसार दि साहेबराव देशमख को-ऑप. बँक लि. च्या न (IDBI Bank Ltd., Kalbadevi Br. A/c No. १००१०२०००७२६४५, IFSC Code:-IBKL ०००० १००) जमा करावेत आणि निवीदा प्रपत्रे दि. ३०.०९.२०२३ रोजी सायं. ४.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी (सुट्टीचे दिवस वगळता) बँकेच्या वरील पत्त्यावर मुख्य कार्यालयात के. वाय सी. कागदपत्रासह (पॅनकार्ड, आधार कार्ड, घराचे विज बिल, भाडे पावती) जमा करण्यात यावे

सदरील मिळकत **दि. १५.०९.२०२३ रोजी दु. १२.३० ते दु. ३.३०** या वेळेत निरीक्षणासाठी

'' **मे. रजत स्टील इन्डस्ट्रीज (प्रो. सुरेश गंगाराम अगरवाल) खरेदी निविदा ''** असा उल्लेख मोहरबंद

प्राप्त झालेल्या मोहरबंद निविदा दि. ०३.१०.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वरील पत्याव टेंडर भरणाऱ्यांच्या उपस्थितीत उघडल्या जातील. काही कारणास्तव सदरील दिवशी टेंडर्स उघडली न गेल्यार पुढील तारखेची सुचना देऊन त्या दिवशी उपस्थितांसमक्ष टेंडर्स उघडली जातील ज्याची निविदा स्विकृत झालेली आहे त्यांनी मालमत्तेची / मिळकतीची ठरलेल्या विक्री किमतीच्या १५% रक्का

त्वरीत म्हणजे **दि. ०३.१०.२०२३** रोजी भरणे आवश्यक आहे व बाकी ८५% रक्कम १ महिन्याच्य आत दिनांक ०१.११.२०२३ रोजी संध्या. ४.०० वाजेपर्यंत भरावयाची आहे.जर स्विकत खरेदीदाराने संपुर्ण रक्कम ठरलेल्या वेळी भरली नाही तर टेंडर बरोबर भरलेली अनामत रक्कम तसेच त्यानंतर भरलेली पार्ट रक्कम बँक जप्त ( Forfeit) करील. सदर विक्री / लिलाव आपल्या नावे कायम न झाल्यास आपण भरलेली अनामत रक्कम परत केली जाईल. तसेच

राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीला आलेली निविदा / ऑफर्स विचारात घेतली जाणार नाई यशस्वी खरेदीदार यांनी खरेदी रकमेच्या १% टि.डी. एस (आयकर) रक्कम भरणे आवश्यक आहे (आयकर

कायदा १९४-१-ओ रूपये ५०,००,०००/- अथवा त्यापेक्षा जास्त रकमेवर ) तसेच सदरचा आयकर फॉर्म नं. २६ क्यु.बी ऑनलाईन भरणे आहे. आयकर खाल्यामध्ये टि.डी एस भरल्याची पावती/ प्रमाणपत्र बॅकेस साद करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी टेंडर फॉर्म घेतल्यानंतर सदरील मालमत्तेसंबंधी/ मिळकती संबंधीचे / सोसायटीचे देणे / बिल्डर्स देणे

/कॉर्पोरेशन / सरकारी/ निमसरेकारी /स्टॅम डयुटी संबंधीचे देणे / सेल्स टॅक्स / इन्कम टॅक्स / वेल्थ टॅक्स, विज बिल आणि मालमत्तेवरील इतर देय रकमेबाबतची माहिती मालमत्ता खरेदीदाराने स्वतः घेऊन सदरह देणे रक्कम मालमत्ता खरेदीदाराने स्वतः भरावयाची आहे. कोणत्याही परिस्थितीत वसली अधिकारी/बँक सदेरील देय रक्कम आणि इतर चार्जेस भरणार नाही, अथवा त्याबाबत उत्तरदायी असणार नाही. ११. टेंडर्स मंजूर किंवा नामंजूर करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.



भिमराव कोंडोबा मानकुमरे (मो.क्र.८६९२९२६१२२) वसली अधिकारी (म.स.सं.अ.१९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) दि साहेबराव देशमुख को- ऑप. बँक लि.

अनुपालन सामान्य सर्क्युलर १०/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ अनुसार एजीएमच्या सूचनेची सॉफ्ट प्रत वार्षिक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि. ५ जानेवारी. २०२३ अनुसा सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (यापुढे सर्क्युलर म्हणून संदर्भित) व सर्व अन्य लाग् कायदा अनुसार सभेच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केला आहे. वरील सर्क्युलर अनुसार ईलेक्ट्रॉनिक प्रत व सूचनेची एजीएम व वार्षिक अहवाल २०२२–२३ ची सूचना सर्व

सभासदांना दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारक यांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीवर कंपनी,

हिपॉझिटर्री] पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह पाठवली आहे. भागघारक जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअ धारक आहेत त्यांना सभासद जे ईलेक्टॉनिक फॉर्ममध्ये शेअर्स धारक असल्यास त्यांनी सदर तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत अद्ययावत करावे व कंपनीची वेबसाइटअर्थात <u>www.arvog.com</u> र बीएसई लिमिटेड अर्थात <u>www.bscindia.com</u> वर व नॅशनल सीक्युरिटीज हिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध आहे. कंपनीने त्यांच्या सभासदांना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित ई-मतदान सर्व्हिसेस मार्फत व्यवहार करण्याकरिता व्यवसाय व ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत द्वारे मतदानाचे त्यांचे हक बजावण्याची सविधा प्रदान केली आहे. ई-मतदान कालावधीची सुरुवात मंगळवार. दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी स. ९.०० वा. होत आहे व गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. ई–मतदान मोड्युल गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर बंद करण्यात येईल. य

व्यतिरिक्त, कंपनी एजीएमच्या दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत मतदानाच्या सुविधेकरिता प्रदान करत आहे. नतदान हक्क सभासदांद्वारे इक्विटी शेअर्सचे क्रमांक अनुसार शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी बजावण्यात येतील. सभासद सदरकरिता मतदान ईलेक्ट्रॉनिकली करण्यास सक्षम असतील तर त्यांना तारखेनुसार शेअसी धारक असावे लागेल. ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचनेमध्ये ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रक्रिया उपलब्ध आहे. जर कोणत्याही चौंकशीकरिता ई-मतदान संबंधात तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क क्वेस्चन (एफएक्यूज) www.evoting.nsdl.com वा हेल्पडेस्क क्र. ०२२-२४९९ ४६०० वर संपर्क साधू शकता. संचालक मंडळाच्या आदेशान्वये

फिनकुरवे फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांकरिता सही/-

दिनांक : ३१ ऑगस्ट, २०२३

ठिकाण : मुंबई

(डीआयएन : ००२३०७२५)

केतन कोठारी

फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : डब्ल्यू - २७, टी ब्लॉक, एमआयडीसी, भोसरी,

हवेली, पुणे ४११ ०२६ दूर. क्र. ८४४६२९४००२/८४४६२९४००३ ई-मेल : dir@filtra.in वेबसाइट : www.filtra.in सीआयएन : L41000PN2011PLC209700 १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना,

बुक क्लोजर व ई-मतदान माहिती सूचना याद्वारे देण्यात येते की, फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेड यांच्या सभासदांची १२

वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग /अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी सर्क्युलर अनुसार

ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत पाठविला आहे व सामान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२२ दि. ०५ मे, २०२२ सहवाचन गमान्य सर्क्युलर क्र. ०२/२०२१, २०/२०२०, १७/२०२० व १४/२०२० दि. १३ जानेवारी, २०२१ ०५ मे, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०८ एप्रिल, २०२० (एकत्रितरित्या **एमसीए सर्क्युल**र्स म्हणून संदर्भित) यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी **सर्क्युलर सेबी क्र**. सेबी/एचओ/ सीएफडी/ सीएमडी२, सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जोनवारी, २०२१ अनुसार सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआआर/पी/२०२०/७९ दि. १३ मे, २०२२ अनुसार सेबी (सूची अनिवार्यता र विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५- कोव्हिड महामारी (एकत्रितरित्या सेबी सर्क्युलस म्हणू-संदर्भित) द्वारे जारी व सदर एजीएम गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी/ रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरॲन्डटीए) यांच्यासह नोंदणीकरण करावे. सद दस्तावेज कंपनीची वेबसाइट अर्थात www.filtra.in वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजची वेबसाइ बीएसई लिमिटेड व नॅशनल सीक्यरिटीच डिपॉझिटरीच लिमिटेड www.bscindia.com वर अनुक्रमे लब्ध आहे. एजीएमची सूचना नॅशनल सीक्युरिटीज डिपॉंझिटरी लिमिटेड वेबसाइट (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. सभासद परोक्ष ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्ष भागीदारी मिळविण्याकरिता सभासद ज्यांचे नाव एजीएमच्या सूचनेमध्ये पाठवणी पूर्ण झाली नाही त्यांच संबंधित सर्क्युलर्स यांच्या अंतर्गत ईमेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता कंपनीच्या त्यांच्या रजिस्ट्रर

ट्रान्सफर एजन्द्रस अनुसार कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत उपस्थित राह् शकतात. सर्व दस्तावेजांची ईलेक्ट्रॉनिक प्रत एजीएमची सूचना पाहावी व १२ व्या एजीएमच्या तारखेपासून सर्क्युलेश तारखेपासून सभासद बिना मूल्याच्या ईलेक्ट्रॉनिकली पडताळणी करावी. सभासद यांनी सदर दस्तावेज ईमेल <u>cs@filtra.in</u> पाठवाावा.

एजीएमच्या दरम्यान एजीएम व ई-मतदान पूर्व परोक्ष ई-मतदानाकरिता माहिती:

७००० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड वेबसाइटवर उपलब्ध आहे.

एजीएमच्या सूचनेमध्ये विहित एजीएमच्या ठिकाणी परोक्ष ई-मतदान व मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिय

सभासंदाना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आयडीवर लॉगीन क्रेडेंशिअल व पासवर्ड तपशील पाठवाव कोणत्याही चौकशीकरिता/ तक्रारीकरिता कृपया Frequently Asked Questions (FAQ) वर भागधारकांना व ई-मतदान युजर मॅन्युअल भागधारक यांनी www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे व डाउनलोड सेक्शन अंतर्गत तसेच टोल फ्री क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९

त्या व्यक्तींना ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाकरिता सुविधांसह तपशील पाहावा : संपर्क कु. प्राजक्ता पावले यांना ईमेल आयडी evoting@nsdl.co.in दूर. क्र. ०२२-४८८६ ७०००

व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा. एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स अनुसार एजीएम व वार्षिक अहवालाच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत सभासदांन पाठविण्यात येईल. एखाद्या व्यक्तीने कंपनीचे सभासद असून सभेच्या सूचनेची पाठवणी प्राप्त केली आहे व शेअर्स धारक आहेत अशांनी निर्धारित तारीखा अनुसार दि. शुक्रवार, दि. २५ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं. ५.०० पूर्वी अनुसार यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता विस्तृत प्रक्रिया कंपनीची वेबसाइट व

जे सभासँद प्रत्यक्ष स्वरूपातील भागधारक आहेत अशांना फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर सर्टिफिकेट (पुढील व मागील) यांची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) cs@filtra.in ईमेल द्वारे सादर करावी ही विनंती.

डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल - १६ डिजीट लाभार्थी आयडी वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लाएंट मास्टर कॉपी वा स्थायी खाते अहवाल, पॅन (सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत वा पॅन कार्ड), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) कंपनीच्या मेल आयडी वा आरटीए ईमेल आयडी cs@filtra.in वर ईमेल करावा. <sub>ए</sub>पया नोंद घ्यावी की, ईमेल आयडीचे नोंदणीकरण करण्याकरिता तात्काळ एजीएमपर्यंत एजीएमची सूचन

गठविण्याच्या हेतुकरिता लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करपावा. स्थायी नोंदणीकरण/ वैधता/ ईमेल आयडीचे अपडेट करण्याकरिता कृपया आरॲन्डटीए मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना ईलेक्टॉनिक मोड मार्फत शेअर्सचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस द्वारे सादर करावे.

जर सभासद यांनी आधीच एनएसडीएल द्वारे ई-मतदान प्लॅटफॉर्म मार्फत नोंदणीकरण केले असेल तर त्यांनी विद्यमान पासवर्ड लॉगीन करावे. सूचना याद्वारे देण्यात येते की, सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्य

विनियमन ४४ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अंतर्गत कंपनीने परोक्ष ई-मतदान सुविध (परोक्ष ई-मतदान) सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या ठरावांवर मतदान करण्याकरि। आयोजित केले आहे व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स व सभासदांचे रजिस्ट्रर शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहील. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अनुपालन व कंपन

कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम व सेक्रेटरियल स्टैंडर्ड्स सामान्य सभा (एसएस-२) यांना कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या संस्थेद्वारे जारी केले आहे व कंपनीस ईलेक्ट्रॉनिकली ठिकाणाहून परोक्ष ई-मतदान एजीएमच्या सूचनेत विहित ठरावांवर मत देण्याचा हक्<del>क</del> कंपनीने एजीएमच्या व्यवहारांवर विचारविनीमय करण्याकरिता सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने ई-मतदान सुविधा १२ व्या एजीएमच्या प्लॅटफॉर्मवर प्रदानित केली आहे. ई-मतदान अनुसूचीचा तपशील खालीलप्रमाणे :

१. ई-मतदानाच्या हेतुकरिता निर्धारित तारीखा : शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर, २०२३ २. सूचनेची पाठवणी पूर्तता तारीख : गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट, २०२३

ठेकाण : मुंबई

दि. ३१ ऑगस्ट, २०२३

. ई-मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ मंगळवार, दि. १९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. ४. ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. सर्व भागधारक यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता :

परोक्ष ई-मतदान गुरुवार, दि. २१ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यतर करण्यात येईल. परोक्षा ई-मतदान मोड्युल मतदानाकरिता ब्लॉक्ड/ अकार्यरत करण्यात येईल. सभासद परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान हक्क बजावू शकतात व त्यानंतर सामान्य सभेमध्ये सहभाग

होउ शकतात व त्यानंतर मतदान हक्क बजावू शकत नाहीत. कंपनी ई-मतदानामार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ई-एजीएम दरम्यान उपस्थित राह् शकतात व परोक्ष ई-मतदानाच्या मार्फत मतदान करू शकत नाहीत. भागधारक ज्यांनी मतदान केलेले नाहीत ते ई-मतदान

मार्फत एजीएमच्या दरम्यान परोक्ष ई-मतदान हक्क बजावू शकतात. सभासद निर्धारित तारीखा अनुसार शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी १२ व्या एजीएमच्या सूचनेम

ध्ये टीप्समध्ये निर्देशित विहित प्रक्रिया अनुसार परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करावी व त्यानंतर सदर फिल्ट्रा कन्सलटन्ट्स ॲन्ड इंजिनीअर्स लिमिटेडकरिता

केतन भुपेंद्र खांत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ०३५०६१६३